



01st September, 2020

To,
The Senior Manager,
Listing Compliance,
Bombay Stock Exchange Limited,
Floor 25, P.J. Tower, Dalal Street, Mumbai -400001

Scrip Code: 531997

Sub: Submission of Newspaper Clipping for Notice of Annual General Meeting to be held on $28^{\rm th}$ September, 2020.

We hereby inform the Exchange that the $26^{\rm th}$ Annual General Meeting of good value irrigation limited will be held on Monday $28^{\rm th}$ September, 2020 at 12.00 Noon at through Video Conference/ Other Audio-Video Means (OAVM).

Pursuant to Regulation 47(1)(d) read with 47(3) of SEBI(LODR) Regulations, 2015 we hereby enclosed copy of AGM Notice as published in "Active Times" (English Edition) and "Mumbai Lakshdeep" (Marathi Edition) Newspaper on $01^{\rm st}$ September, 2020

Kindly acknowledge the receipt of same

Your Faithfully, For Good Value Irrigation Ltd

Sandip Pawar

Whole Time Director

DIN: 05245634

HILIKS TECHNOLOGIES LIMITED

Regd. Off.: Unit no. 802, 8th Floor, Samrarth Aishwarya Co Operative Society Ltd, Adarsh Nagar, Off Link Road, Oshiwara, Andheri (west), Mumbai, Maharashtra-400053 CIN: L17117MH1985PLC282717, Email Id: anubhavindustrial@gmail.com

NOTICE TO MEMBERS (35TH ANNUALGENERAL MEETING)

Notice is hereby given that 35th Annual General Meeting (AGM) of the Members of Hiliks Technologies Limited (Formerly Known as Anubhav Industrial ResourcesLimited) will be held on Monday, 28th September 2020, at 3:00 p.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business mentioned in the Notice of 35th AGM. Notice of the AGM has been sent through email to all the members (completed on 2nd September, 2020), whosenames appear in the Register of the Members/record o Depositories as on 21st August, 2020.

Notice is further given pursuant to the Companies (Management and Administration) Rules

- 1. The Company is providing e-Voting facility to the Members of the Company to enable them to cast their votes electronically on the item mentioned in the Notice
- 2. The e-Voting period commences on Friday, 25th September, 2020 at 9:00 a.m.
- 3. The e-Voting period ends on Sunday, 27th September, 2020 at 5:00 p.m.
- Cut-off date: 21st September, 2020.
- 5. The persons who have acquired shares and become the members of the Company afte the dispatch of Notice may obtain the login ID and password for availing the facility of e-Voting by following instructions given on the website of CDSL i.e. www.evotingindia.com.
- 6. Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form, as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of e-Voting or voting in the general meeting by way of poll.
- 7. The e-Voting shall not be permitted beyond the aforesaid date and time
- 8. A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through e-voting but shall not be allowed to vote again in the meeting
- 9. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting as well as voting in the general meeting.

In case of any query or grievances connected with the voting by electronic means, members may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) and e-voting manual available at the download section of the http://www.evotingindia.com under help section or may contact Mr. Wenceslaus (Assistant Manager, CDSL) at 18002005533 or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. Members may also send their grievances or queries to the Company at its Registered Office at Unit no. 802, 8th Floor, Samrarth Aishwarya Co Operative Society Ltd. Adarsh Nagar, Off Link Road, Oshiwara, Andheri (west), Mumbai

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 22nd September, 2020 to Monday, 28th September, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

For HILIKS TECHNOLOGIES LIMITED

Place: Mumbai Date: 31.08.2020 Rajeev Ramchandra Padhye

SUPREMEX SHINE STEELS LIMITED

(Formerly known as ICVL Steels Limited) CIN-L28122MH2011PLC214373 Registered Office:

1104 A Wing Naman Midtown 11th Floor Senapati Bapat Marg Prabhadevi, Mumbai-400013 Phone: (022)24391933 Fax: (022)2403169 Website: www.supremexshinesteels.in E-mail: secretarial@intellivatecapital.com

NOTICE OF 09TH ANNUAL GENERAL MEETING

TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the 09th Annual General Meeting ('AGM') of the Members of **Supremex Shine Steels Limited** will be held on Friday, September 25, 2020 at 09.00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set forth in the Notice of the AGM dated 12th August, 2020 In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 on 31st August 2020, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular

The Annual Report for financial year 2019-2020 containing the Notice of AGM is available on the Company's website at (CDSL) at www.cdslindia.com and BSE Limited at www.bseindia.com

Notice is further given pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Company is providing remote e-voting facility to all its members to enable them to cast their vote on all matters listed in the said Notice before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose the Company has appointed CDSL for facilitating voting through

The details regarding the e-voting facility is provided below: a. The remote e-Voting facility would be available during the following period:

Cut-off date for determining the	
Members entitled to vote	Friday, 18th September, 2020
Commencement of e-voting period	Tuesday, 22nd September, 2020 at 9.00 A.M
End of e-voting period	Thursday, 24th September, 2020 at 5.00 P.M

The e-voting will be disabled by CDSL after 5.00 P.M. on Thursday 24th September, 2020 and the Members shall not be allowed to vote beyond the said date and time.

- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, September 18, 2020 ('Cut-Off Date'). The facility of evoting will also be made available during the AGM and the Members attending the AGM, who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote evoting or e-voting at the AGM;
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and
- Notice of the AGM for information purposes only;

 d. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend the AGM electronically, but shall not be entitled to vote again.

Registration of E-mail addresses:

- Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annua Report 2019-20 electronically
- For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA email id.
 For Demat shareholders - please provide Demat account details
- (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to Company/RTA email id.

For permanent registration of their email address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and to Purva Sharegistry (India) Private Limited ('Registrar') for Members holding shares in physical form

Mr. Sanjay Maurya Proprietor, M/s. Maurya & Associates, Company Secretaries, Mumbai (Membership No. A55333, CP no. 22070) are appointed as Scrutinizer to scrutinize voting process of 'remote e-voting and 'e-voting during the AGM' in a fair and transparent manner

The results declared along with the Scrutinizer's Report shall be displayed on the Company's website within the prescribed period. The results shall also be communicated to the Stock Exchanges.

Book Closure Information

Place: Mumbai,

Date: 31st August, 2020

Members are requested to note that the Register of Members and Share Transfer books of the company will remain closed from Saturday, 19th September, 2020 to Friday, 25th September, 2020 at (both days inclusive) for the purpose of convening of ensuing AGM of the company.

By Order of the Board of Directors

For Supremex Shine Steels Limited

Leena Modi **Managing Director** DIN: 00796382

Read Daily Active Times

Notice is hereby given that as per information given by Mr. Vinayak Ramkrishna Bhabe and Mrs. Pranali Vinavak Bhabe are the owners of Flat No. B/204, Second Floor, Himalay Darshan Co-operative Housing Society Ltd., Pt. Deendayal Cross Road, Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane (the said flat). They have obtained loan from Bajaj Finserv by mortgaging the said flat, yet the said loan is outstanding, besides the loan obtained from Bajaj Finserv they have not obtained any other loan from any other person and/or institution by mortgaging the said flat.

Mr. Vinayak Ramkrishna Bhabe and Mrs. Pranali Vinayak Bhabe desires to sell the said flat to our client/prospective purchaser/s.

If any person / persons/ institution have any type of right such as Lien nortgage, maintenance, gift, sale / purchase or any type of charge over the said flat, he/she/they shall inform the same in writing within 14 days of publication of this notice at below mentioned address. If any objection is not received, Mr. Vinayak Ramkrishna Bhabe and Mrs. Pranali Vinayak Bhabe will complete the procedure of sale of the said flat and objection received thereafter shall not be entertained.

Add: A/5, Sanyogita Society Pt. Deendayal Road, Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane.

Beena M. Sansare (Advocate)

GOOD VALUE IRRIGATION LTD

CIN: L74999MH1993PLC074167 Regd Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchg NOTICE AND INFORMATION OF 26TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 26th Annual General Meeting of GOOD VALUE IRRIGATION LIMITED will be held on Monday, the **28TH Day of September, 2020 at 12.00 Noon** through Video Conference(VC)/ Other Audio Video Means(OAVM) in compliance with Genera Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13,2020 and May 05,2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), other applicable provisions of the Companies Act 2013 and rules made thereunder and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Dispatch of Annual Report:

Members may note that the Annual Report of the company for the financial year 2019-2020 along with Notice convening the AGM will be sent only through email to all those members whose Email address are registered with the company/Registrar and Share Transfer Agen (RTA) or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the MCA Circulars and Circular No. SEBI/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by SEBI. The Notice and the Annual Report will also be made available on the company's bsite at www.gvilco.com and on the website of the Stock Exchange i.e BSE limited.

1. Manner of Registering/ Updating Email Addresses:

Members holding shares in physical form and who have not yet registered /updated their email address are requested to register/update the same with Purva Sharegistry (India private Limited, by clicking the link: https://www.purvashare.com/email-and-phone-updation/ and select the name of the Company viz Good value irrigation limited and follow the steps for registration of email address. Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered/updated their email address are requested to get their email address registered /Updated with their respective DP.

Manner of Casting Vote through e-voting:

The instruction for the attending the meeting through VC/ OAVM and the manner o e-voting are provided in the Notice convening the AGM. The login credentials for casting votes through e-voting system shall be made available to the members through email. after successfully registering their email addresses in the manner provided above. The Notice contains detailed instruction for members holding shares in the physical form o in dematerialized mode, who have not registered their email addresses either with the company/RTA or the respective DP.

The Register of Members and share transfer books of the Company will remain closed from ursday 24th September, 2020 to Monday 28th September, 2020 (both days inclusive).

In case you have any query with regard to registration/updation of email address of Members may contact by sending an email to Purva sharegistry (India) Private Limited (RTA) at

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing facility to its Members holding shares as on 21st September, 2020, being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under:

The E-voting would be commence on Friday , 25th September, 2020 at 9.00 A.M and will end or Sunday. 27" September, 2020, 5.00 P.M. during which period the members may cast their vote by electronically, The Company will provide the facility to its Members to exercise their vote by electronic means both through remote e-voting and voting at the AGM through CDSL platform hose Members who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had no cast their vote on resolutions through e-voting, shall be eligible to vote during the AGM through voting facility will provide by CDSL, In case you have any queries or issues regarding

e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to nelpdesk.evoting@cdslindia.com. By order of the Board of Directors

Good Value Irrigation Limited

Place: Mumbai Date: 01st September, 2020

Sandip Pawar DIN: 05245634

UNITED VANDER HORST LIMITED

Corporate Identity Number (CIN): L99999MH1987PLC044151 Registered Office: E-29/30, Taloja, Raigad-410208. Maharashtra, India

Tel: +91 22 27412728/29, Fax: 022-27410308, Website: www.uvdhl.com E-mail: info@uvdhl.com

NOTICE OF THE 33RD (THIRTY THIRED) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 33RD (THIRTY THIRD) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of United Vander Horst Limited ("the Company") will be held on Monday, 28th September, 2020 at 3.00 p.m. (IST) through Video Conference "VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM which will be e-mailed to the Shareholders separately and also will be made available on the website of the Company, viz., www.uvdhl.com and on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and the website of Central

Depository Securities Limited (CDSL) (at <u>www.evotingindia.com</u>) In view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 5th May, 2020, read with the Circulars dated 13th April, 2020 and 8th April, 2020, (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OAVM.

Electronic Copies of Notice of AGM and Annual Report for the Financial Year

n compliance with the provisions of the Act, the Rules framed thereunder, MCA Circulars and SEBI Circular dated 12th May, 2020, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). Shareholders may note that the Notice of the AGM and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website (at www.uvdhl.com).

on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company at listed, i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and on the website of Central Depository Securities Limited (CDSL) (at www.evotingindia.com). Participation in AGM through VC / OAVM:

Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only which is being availed by the Company from Central Depository Securities Limited (CDSL)], the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders attending through VC / OVAM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Appeal to Shareholders to Register their E-mail ID:

Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their email ID registered, as follows:

- ${\it 1.\,Share} \ {\it holding\,Shares\,in\,Physical\,Mode:\,Such\,Shareholders\,are\,requested}$ to register their e-mail ID with the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., M/s. Link Intime India Pvt. Ltd. on its website (at www.linkintime.co.in), provide necessary details like Folio No., Name of Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of AADHAR Card.
- 2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Please provide Demat account details (CDSL - 16 digit beneficiary ID or NSDL - 16 digit DPID + CLID), Name, client master or copy of consolidated account statement, PAN (SELF ATTESTED COPY OF pan Card), AADHAR Card (self-attested copy of Aadhar

In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to Link Intime at rnt.helpdesk@linkintime.co.in.

Manner of Voting on Resolutions placed before the AGM: The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website www.uvdhl.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 21st September, 2020 to Monday, 28th August, 2020 (both day

In case of any queries / difficulties in submission of these forms, Shareholders may write to at rnt.helpdesk@linkintime.co.in by order of the Board For United Vander Horst Limited

Jagmeet Singh Sabharwal Place: Mumbai Date: 31st August, 2020 DIN No.00270607

PUBLIC NOTICE

nsoever it may concern that Flat No A-304 3rd Floor Dewan Mansion - I Co-On

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my

clients Mr. Dukool Rajnikant Pandya s/c

late Mr. Rainikant Ramkrshina Pandva

and Mr. Nigam Rajnikant Pandya s/o late

Mr Rainikant Ramkrishna Pandva that

theproperty more particularly described

in the schedule given hereunder, situated

at Vile Parle (W) being the legal heirs

after the release deed received from

KuntalRajnikantPandya (name before

marriage) now known as Kuntal Raiesh

Mankad (Name after marriage)-

daughter(releaser) of lateMr. Rajnikant Ramkrishna Pandya in favour of Mr.

Dukool Rajnikant Pandya and Mr. Nigam

Rajnikant Pandya (releasees) after the

death of Mr. Mr. Rajnikant Ramkrishna

Pandya, Making Mr.Dukool Rajnikant Pandya & Mr. Nigam Rajnikant Pandya

legally entitled to make an application to

the society, under the present laws in the

state, for the transfer of the said property

in their joint names. Any person(s) having

any claims in respect of the above

referred property or part thereof by way of

sale, exchange, mortgage, charge, gift,

licence, hypothecation, transfer of title or

beneficial interest under any trust right or

any decree order or award or otherwise claim howsoever are requested to make

the same known in writing together with

all supporting documents to the claim, to the undersigned at the Society Office at

Central Bank Colleagues CHS Ltd.

Dadabhai Cross Road No. 3. Vile Parle

(W), Mumbai - 400 056 within a period of

14 days (both days inclusive) of the publication hereof, failing which the claim

of such person(s) will be deemed to have

Colleagues Co-operative Housing Society,

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mi

PRASHANT PRABHAKAR SATAM is the

absolute owner of a Core House No. B-14

Gorai (1) Swapna Sakar CHS Ltd., situate

at Plot No. 87, RSC-2, Gorai (1), Borivali

(W), Mumbai - 91, whereas Agreement fo Sale dt. 02.03.1995 executed by and

petween the original owner Mr. SHANKAF

NARAYAN HATKAR has sold and

ransferred the said Core House in favour o

Mr. RAMESH SADASHIV CHAFE and

whereas by a Sale Agreement dt. 30.03.2004 Mr. RAMESH SADASHIV

CHAFE had sold and transferred the said

Core House in favour of my client Mi

PRASHANT PRABHAKAŔ SATAM

Theoriginal Allotment letter issued in the

year of 1989 in favour of Mr. SHANKAF

NARAYAN HATKAR by MHADA/WBF

Authority, which has been lost/misplaced

and same has been reported to the

Kandivali Police Štation, on

dt.26.08.2020.S DE No. 1440/2020.

anyone having any claim/objection o

otherwise or in whatsoever nature are

writing to the undersigned at the address

given below within a period of 15 days from

the date hereof, failing which it shall be

presumed that there are no claim

deemed to be waived

Place : Mumba

Dated: 01/09/2020

whatsoever and/or claims, if any, shall be

(D. S. SHEKHAWAT)

Advocate High Court. Plot No. 93/D-09, Gorai-

Borivali (W), Mumbai 91

hereby required to make the same known i

been waived and/or abondoned.

A-1, Ground Floor Central Bank

Vile Parle (W), Mumbai 400 056

Dadabhai Cross Road No. 3.

Schedule of Property

Hsg. Soc. Ltd., situated at Diwanman, S. N 29 & 36, Tal: Vasai, Dist: Palghar, owned & possessed by Mr. Sanjay Mahadev Jadhav. Unfortunately, original Share Certificate No 35 of the said flat has been misplaced & now Mr. Sanjay Mahadev Jadhav is dead. His wife Smt. Javashree Saniav Jadhav has applied in the society office to issue duplicate share certificate and to put her single name in the share certificate of the said flat. Therefore we are calling objections to clear ownership Title, to issue dupicate hare certificate and to put name of Smt. Jayashree Sanjay Jadhav in share ertificate. Therefore if anybody having any claims, objections of any nature in respect of the above flat should send their claims in vriting to the undersigned at 'Mathura' Bunglow, Near Hanuman Temple, Hall, Yadav Patil Marg, Diwanman, Vasai Road (W), Dist Palghar - 401202, with entary evidence in support thereof within 14 days of publication of this Notice Failing which the claims, actions if any, shall e deemed to have been waived. Adv. Mr. D. K. MANKAR

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL concerned that MR. YASHODHAR S. SHETTY, presently residing at Fla No. 203, Bldg. No. C-64, Shivchandar Shantinagar Chs. Ltd., Sector IX, Shanti Nagar, Mira Road (E), Dist: Thane-401107, had purchased from 1) MR. VIJAY UPENDRA BHATT (2 MRS. MANISHA VIJAY BHATT, vide agreement dated <u>15/11/2007</u>, and the same was registered in the office of the Sub-Registrar Thane Vide document No. <u>TNN10-10121-2007</u> dated 20/11/2007.

The said original owner i.e. (1) MR. VIJAY UPENDRA BHATT (2) MRS. MANISHA VIJAY BHATT had purchased the above mentioned Flat from MRS. MARIA ALICE; vide agreement dated 10/08/1994, and the same was registered in the office of the Sub-Registrar Mumbai Vide document No. 439/1994 dated 29/08/1994.

The Vendor MRS. MARIA ALICE had purchased the above mentioned Flat from M/S. SHANTISTAR BUILDERS; vide agreement dated 24/08/1987, and the same was not registered

That the owner has reason believe that the original un-registered first Builder agreement for Sale dated 24/08/1987, (Xerox available) pertaining to the said Flat is not traceable, inspite of his diligent search.
The Complaint is lodged by my client MR. YASHODHAR S. SHETTY. in

Naya Nagar Police Station under Los report No. 26697, dated 27/08/2020. THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the lost/misplaced of the said above mentioned un-registered Agreement for Sale pertaining to the said flat in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer sale, gift, lease, license, lien, charge trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 14 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned. Sd/-

Adv. Akta M. Parikh Shop No. 22, 1st Floor, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist: Thane-401107. Place: Mira Road (E), Thane. Date: 01/09/2020

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Share Certificate No. 038, for 5 ordinary Shares bearing Distinctive Nos. 186 to 190 for GORAI MANGALMURTI APT. CO-OP. HSG. SOC. LTD. Standing in the name of JAYASHREE D. CHAVAN has been reported lost and that an application for issue of duplicate certificate in respect thereof has been made to the society at plot no. 5, L.T. Road, Gorai, Borivali (W), Mumbai 400091 to whom objection if any, against issuance of such duplicate share certificate should be made within 15 days from the date of publication of this notice.

Date: 19/08/2020 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Jayaram Shamar Shetty was joint owner with Thulasi Javaram Shet of Flat No. B-1/612, C Wing, Building No.1, Sixth Floor, Narmada Paradise II, society Known as Narmada Paradise Co. Op. Hsg. soc. Ltd, Situated at Near Fly Over Bridge, 100 Feet Road, Bhayandar (E), Dist. – Thane 401105...Mr. Jayaram Shamaraya Shetty is expired on 03/03/2020, leaving Behind him his legal heirs 1) Mrs. Thulasi Jayaram Shetty, 2) Miss. Devika Javaram Sheetv.. They are interested to sell the above said Flat premises to intending

All the banks, financial institution, person Etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim, whatsoever regarding the claims, Objections from any person having right title, interest in the application property by way o sale, mortgage, gift, lien, inheritance etc.. of with sufficient proof within 15 days from this notice otherwise it will be treated that nothing objections o claim is their over it. R. J. MISHRA

Advocate High Court Flat -109, Bhaidaya Nagar 'B' Navghar Rd. Bhayandar (E)

PUBLIC NOTICE Take Notice that, Mr. Manish Kantilal Nayak, Mrs. Sharmila Manish Nayak and Late, Mr. Kantilal Champaklal and Late. Mr. Kantilal Champaklal Nayak are the Owners of Flat No. 602, on the 06th Floor, adm. 440 Sq. Ft. built up area, in the building known as "SUMANGAL Co-operative Housing Society Limited", lying and being situated at Plot No. 21, B.S.D. bearing CTS No. 36, of Wadhwan Village and Plot No. 22, CTS No. 105, of Akurli Village. Ashor Nagar Kandiyaji (Fast) Plot No. 36, of Wadhwan Village and Plot No. 22, CTS No. 105, of Akurli Village, Ashok Nagar, Kandivali (East), Mumbai-4000101. (the "Subject Property") the said owners has acquired the said property from Smt. Pritiben Nitin Nagda and Mr. Nitin Lalji Nagda, vide Agreement for Sale dated 20/12/2006, bearing registration no. BDR6-9395-2006; Mr. Kantilal Champaklal Nayak expired on 30/11/2012, leaving behind him, his only legal heirs, Mrs. Jayaben Kantilal Nayak (wife) and three sons, Mr. Praful Kantilal Nayak, Mr. Sudhir Kantilal Nayak and Mr. Manish Kantilal Champaklal Nayak"). The said Mrs. Jayaben Kantilal Nayak, Mr. Praful Kantilal Nayak, Mr. Sudhir Kantilal Nayak have agreed to release their rights, title and interests in respect of the 1/3" undivided share of Late. Mr. Kantilal Champaklal Nayak in the said property in favour of Mr. Manish Kantilal Nayak.

KRATOS ENERGY &

INFRASTRUCTURE LIMITED Regd. Office: 317, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai-400021 Tel. No.: 022-22823852/53 Email: dvfl@rediffmail.com CIN: L40102MH1979PLC021614

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held o Saturday, 5th September 2020, inter alia, t consider and approve the Un-audite Financial Results for the quarter ended 30t June, 2020 at the registered office of th

> For KRATOS ENERGY 8 INFRASTRUCTURE LIMITED Ravindra Gupta

Company Secretary Place : Mumbai Date: 31st August, 2020

PUBLIC NOTICE Notice is hereby given that allotment letter in respect of Room No. D - 41, adm. 40 sq. mtrs. Built-up area, Charkop (1) Rangavali Co - Operative Housing Society Ltd., situated at Plot No.154, Road No. RSC -15, Sector-1, Charkop, Kandivali (W), Mumbai 400067 ("Said Room"), in the name of erstwhile owner of said room Deepali Dattaram Kondvilkar has been lost and now present owner Mrs. Suvarna to proposed purchasers and such purchasers intended to avail housing loan from Bank of Maharashtra o any other financial institutions. Any person having claim of what so ever nature in respect of said Roon

GLOBE COMMERCIALS LIMITED

Regd. Off.: 04, Prathmesh Leela CHS Ltd, New MHB Colony, Gorai Rd, Near Sai Lee Hospital, Mumbai -400091 CIN: L52110MH1985PLC293393, Email Id: globecommercialltd@gmail.com $\underline{\text{NOTICE TO MEMBERS (35}^{\text{TH}} \text{ ANNUALGENERAL MEETING)}}$

Notice is hereby given that 35th Annual General Meeting (AGM) of the Members of Globe CommercialsLimited will be held on Wednesday, 30th September 2020, at 11:00 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business mentioned in the Notice of 35th AGM. Notice of the AGM has been sent through email to all the members (completed on 2nd September, 2020), whose names appear in the Register of the Members/record of Depositories as on 21st August, 2020.

Notice is further given pursuant to the Companies (Management and Administration) Rules 2014 (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force

- 1. The Company is providing e-Voting facility to the Members of the Company to enable them to cast their votes electronically on the item mentioned in the Notice.
- 2. The e-Voting period commences on Sunday, 27th September, 2020 at 9:00 a.m.
- 3. The e-Voting period ends on Tuesday, 29th September, 2020 at 5:00 p.m. Cut-off date:23rd September, 2020.

Gorai Rd, Near Sai Lee Hospital, Mumbai -400091.

Place: Mumba

Date: 31.08.2020

- 5. The persons who have acquired shares and become the members of the Company after the dispatch of Notice may obtain the login ID and password for availing the facility of e-Voting by following instructions given on the website of CDSL i.e. www.evotingindia.com.
- Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form, as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of e-Voting or voting in the general meeting by way of poll.
- The e-Voting shall not be permitted beyond the aforesaid date and time. A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting as well as voting in the general meeting

n case of any query or grievances connected with the voting by electronic means, members nay refer to the Frequently Asked Questions (FAQ's) and e-voting manual available at the download section of the http://www.evotingindia.com under help section or may contact Mr. Wenceslaus (Assistant Manager, CDSL) at 18002005533 or write an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u>. Members may also send their grievances or queries to the Company at its Registered Office at 04, Prathmesh Leela CHS Ltd, New MHB Colony,

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Thursday, 24th September 2020 to Wednesday, 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

For GLOBE COMMERCIALS LIMITED

Prasad Bagwe Managing Director

Suresh Pedamkar are intended to sell said Roon and/said allotment letter hereby called upon to lodge their claim to undersigned with documentary proo within 10 days from date hereof, failing which, i shall be presumed, no claim exists.

ADV. AJIT M. RAJGOLE Vishal CHS Ltd, Plot No. 207/C-Gorai 2, Borivali West, Mumbai 400 091 Mobile No. 9619391811 Dated this 01st day of September, 2020. Date: 01st Sept 2020

CRESSANDA SOLUTIONS LIMITED

CIN: L51900MH1985PLC037036 Regd. Off.: 1, New Marine Lines, Office No.307, 3st Floor, Maker Bhavan 3, Mumbai 400020. Tel: 022-26335583/64 Fax: 022 26040943 Email: cressanda123@gmail.com Web: www.cressandasolutions.com

- NOTICE is hereby given that the 35" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, September 26, 2020 2020 at 9.15 a.m. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Evaluation. Statement thereto is emplayed with the provision of the Company Advisory Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos 14/2020 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020 13th April 2020 and 5th May 2020 14/2020, 17/2020 and 20/2020 dated o April, 2020, 13 April, 2020 and 3th May, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India ans and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorun
- under Section 103 of the Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31 March, 2020 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available or the website of the Company www.cressandasolutions.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.comMembers are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as pe the provisions of the Circulars.
- The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of CDSL to provide the facility of remote e-voting/e-voting at the AGM. Members of the Company holding shares in physical form or who have not registered/ updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following_documents/ information via e-mail to support@purvashare.com/
- cressanda123@gmail.comin order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM: Name registered in the records of the Company;
- 2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held
- 3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form);
- 4. E-mail id and mobile number;
- 5. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.

The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the
vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM.
Members are requested to carefully go through the same.

he detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote hrough remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members re requested to carefully go through the same. For BY ORDER OF THE BOARD CRESSANDA SOLUTIONS LIMITED

Shrikrishna B Pandey

Date : 31st August, 2020 Place: Mumbai (Director) (DIN- 07035767)

AURO LABORATORIES LIMITED

CIN NO.:- L33125MH1989PLC051910

Regd. Office: K - 56 M.I.D.C INDUSTRIAL AREA, TARAPUR BOISAR, DIST. PALGHAR 401506, MAHARASHTRA Tel.: +91-22-66635456
Fax:+91-22-66635460 Email. auro@aurolabs.com Web: www.aurolabs.com

SI.	Particulars	Quarter ended 30/06/2020	Quarter ended 30/06/2019	Year ended 31/03/2020	
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total income from operations (net)	1228.15	1397.46	4476.3	
- 1	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	191.20	152.32	564.1	
	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and /or Extraordinary items)	191.20	152.32	564.1	
- 1	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	138.62	110.43	405.4	
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	146.31	121.11	416.6	
6	Equity Share Capital	623.25	623.25	623.2	
- 1	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	-	-	1526.5	
- 1	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	2.22	1.77	6.5	
	2. Diluted:	2.22	1.77	6.5	

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 25 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 26 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 37 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 38 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 39 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI and the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com.

> Sd/-SHARAT DEORAH CHAIRMAN & MANAGING DIRECTOR. DIN NO. 00230784

NOTICE Notice is given that to public

at large my client Mr. Dattu Nama Tembhe Add. at Navgoan, Bapsai, Tal-Kalyan, Dist-Thane he owned property At Navgoan Bapsai House No. 34 Gavthan area 1088 sqft Ground Floor + First Floor this property is registered gift deed to our son name 1) Anant Dattu Tembhe 2) Prakash Dattu Tembhe Dated 26/8/2020 Reg. No. 6886/2020.

If any one has any objection in this property they should contact on the below address & undersigned person within 7 from the notice publish.

Sd/-Adv. Pravin S. Gaikwad

Plot No. 206, Shiv Gauri Apt, Office, Titwala (E). Kalyan.

2nd Floor, Nr. Titwala Ticket Mob: 9920264925

Note:

Director

FOR & ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS



सपादकीय

मंदिरांसाठी आंदोलन

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने घंटानाद आंदोलन केले आणि त्यामुळे हा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. यात राजकारण आहेच,यात क्रुणाचे दुमत होणार नाहि. भाजपने राज्यसरकारला अडचणीत आणण्यासाठी हे आंदोलन केले, यात काहीच शंका नाहि. भाजप विरोधी पक्षात आहे आणि राजकारण करण्यासाठी सारे पक्ष येत असतात. त्यामुळे सत्ताधारी तिन्ही पक्ष आपले अपयश लपवण्यासाठी विरोधी भाजपला उगीचच जाता येता राजकारण करू नका, असे सांगत असतात, हे हास्यारपद आहे. सारेच पक्ष राजकारणच करत असतात. शिवसेनेने भाजपबरोबर सत्ता भोगूनही सातत्याने भाजपवर टिका सुरू ठेवली होती.तेही राजकारणच होते. त्यामुळे शिवसेनेला तर इतरांना उपदेश करण्याचा अधिकारच नाहि. मंदिर खुली करण्याची मागणी ही राजकीय पक्षांची नाहिच. मूळात ही मागणी लोकांची आहे. राज्यात असंख्य मंदिरे आहेत आणि त्यांच्या परिसरात अनेक लोक पूजासाहित्य, हार फुले, पेढे वगैरै वस्तु विकत असतात. मंदिरांना लॉकडाऊनमध्ये कुलूप लागल्यापासून या लोकांच्या रोजीरोटीवरच घाला घातला गेला. कोरोना हा काही सरकारने आणलेला नाहि, हे म्हणणे बरोबर आहे. परंत्र कोरोनाचा विषाणु लोकांनीही आणला नाहि. त्यांची उपासमार होत असेल तर लोक कसे गप्प बसतील, हा प्रश्न आहे. राज्यसरकार हे कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे आणि कोरोना आटोक्यात येत नाहिसे पाहुन बावचळून गेले आहे, असे दिसते. त्यामुळे विचित्र निर्णय घेतले जात आहेत. मंदिर खुले करण्याची मागणी भाजपने केली असली आणि त्यासाठी आंदोलन केले असले तरीही त्यामागे लोकांचा दबाव आहे. राज्यसरकारलाही या प्रश्नाची तीव्रता जाणवत असावी. दारू दुकाने उघड़ली तेव्हा कोरोना संसर्गाची भीती नाहि का, असा रास्त सवाल मंदिरवाद्यांकडून विचारला जात आहे. अर्थात दारू दुकाने आणि मंदिर हे दोन्ही स्थाने अगदी भिन्न आहेत. परंतु मंदिरांमध्येही शिस्तीने सर्वाना दर्शन घेता येईल. सोमवारी वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर खुले करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक आणि वारकरी मंदिराच्या दिशेने निघाले आहेत. येथे कायदा आणि सृव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून पोलिसही जपूनच वागत आहेत. याचे कारण असे की अगोदरच लॉकडाऊनमूळ लोकांची सहनशक्ति संपत आली आहे. अशावेळेस जराही आततायी कृती अनर्थाला आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे सरकारला आता जपूनच पावले टाकावी लागतील. मंदिर खुली करण्याचा प्रश्न सरकारने प्रतिष्ठेचा केला आहे, असे दिसते. या सार्या प्रकरणात सर्वात गोची झाली आहे ती शिवसेनेची. शिवसेना हा एरवी मंदिर वर्गेरे गोष्टीत नेहमी पूढे असणारा पक्ष होता. आता सत्ताधारी म्हणन त्याला काहीही करता येत नाहिये. कारण सत्ता शिवसेनेकडे असली तरीही खर्या चाव्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याकडे आहेत, हे सार्यांनाच माहित आहे. त्यामुळे शिवसेनेला या प्रकरणात काहीच करता येत नाहि. एरवी केंद्र सरकारने असा निर्णय लादला असता तर स्वतःशिवसेना या लढ्यात अग्रभागी राहिली असती कारण त्यात राजकारण करता आले असते. शेवटी लोकांच्या धार्मिक भावनांचा हा प्रश्न आहे.पण त्यापेक्षाही हा अधिक प्रश्न मंदिरांवर अवलंबून असलेल्या हजारो विक्रेते आणित्यांच्या कूटूंबियांचा आहे. त्यांची रोजीरोटीच बंद झाली आहे. त्यामुळे मंदिरे खुली करणे हा काही धार्मिक मुद्दा नाहि. हा लोकांच्या जगण्यामरण्याशी निगडित आहे. प्रकाश आंबेडकरांना सरकारने पंढरपूरमध्ये दर्शनाला परवानगी दिली आणि त्यामुळे कायदा आणि सृव्यवस्थेचा प्रश्न टाळला. तसेच येत्या आठ दिवसात याबाबत एसओपी जाहिर करून मंदिरे उघड्ण्यास परवानगी दिली जाईल, असेही आश्वासनही सरकारने दिले आहे. आंबेडकरांऐवजी दुसरा एखादा नेता असता तर सरकारने इतक्या तत्परतेने त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले असते का, हा सवाल आहे. वास्तविक,मंदिरांचा प्रश्न धार्मिक भावनांचा असल्याने तो जास्त ताणता येणार नाहि, हे सरकारला माहित आहे.परंत् भाजपनेही या मुद्यावर आंदोलन केले. मग भाजपला त्याचे श्रेय जायला नको म्हणून प्रकाश आंबेडकरांची मागणी मान्य केली असण्याची शक्यता आहे. त्यामूळे भाजप आता याचे श्रेय घेऊ शकणार नाहि. मंदिरे तर खुली करणे आवश्यक होतेच. परंतु त्यातही राजकारण सरकारकडून खेळले गेले का, हाही प्रश्न आहे.

शेजच

वाचा

दें. मुंबई

लक्षदीप

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that allotment letter in respect

of Room No. D - 41, adm. 40 sq. mtrs. Built-up area,

Charkop (1) Rangavali Co - Operative Housing

Society Ltd., situated at Plot No.154, Road No. RSC

-15, Sector-1, Charkop, Kandivali (W), Mumbai

400067 ("Said Room"), in the name of erstwhile

owner of said room Deepali Dattaram Kondvilkar

has been lost and now present owner Mrs. Suvarna

Suresh Pedamkar are intended to sell said Room

to proposed purchasers and such purchasers intended

to avail housing loan from Bank of Maharashtra or

any other financial institutions. Any person having

claim of what so ever nature in respect of said Room and/said allotment letter hereby called upon to lodge

their claim to undersigned with documentary proof

within 10 days from date hereof, failing which, it

PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf of my clients Mr. Dukool Rainikant Pandva s/o

late Mr. Rainikant Ramkrshina Pandva

and Mr. Nigam Rajnikant Pandya s/o late Mr. Rainikant Ramkrishna Pandva that theproperty more particularly described in the schedule given hereunder, situated

at Vile Parle (W) being the legal heirs after the release deed received from

KuntalRajnikantPandya (name before

marriage) now known as Kuntal Rajesh

Mankad (Name after marriage)

daughter(releaser) of lateMr. Rainikant

Ramkrishna Pandya in favour of Mr. Dukool Rajnikant Pandya and Mr. Nigam

Rajnikant Pandya (releasees) after the

death of Mr. Mr. Rajnikant Ramkrishna

Pandya, Making Mr. Dukool Rajnikant

Pandya & Mr. Nigam Rajnikant Pandya

legally entitled to make an application to

the society, under the present laws in the

state, for the transfer of the said property

in their joint names. Any person(s) having

any claims in respect of the above

referred property or part thereof by way o

sale, exchange, mortgage, charge, gift, licence, hypothecation, transfer of title or

beneficial interest under any trust right or any decree order or award or otherwise

claim howsoever are requested to make

the same known in writing together with

all supporting documents to the claim, to

the undersigned at the Society Office a

Central Bank Colleagues CHS Ltd.

Dadabhai Cross Road No. 3, Vile Parle

(W), Mumbai - 400 056 within a period of

14 days (both days inclusive) of the

publication hereof, failing which the claim

of such person(s) will be deemed to have

Colleagues Co-operative Housing Society

been waived and/or abondoned.

A-1, Ground Floor Central Bank

Vile Parle (W), Mumbai 400 056.

Dadabhai Cross Road No. 3.

Schedule of Property

ADV. AJIT M. RAJGOLE,

Mobile No. 9619391811

Vishal CHS Ltd, Plot No. 207/C-Gorai 2, Borivali West, Mumbai 400 091

shall be presumed, no claim exists.

Date: 01st Sept 2020

संकलित केलेल्या मुत्यांचे पुढे काय झाले ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा टाळण्यासाठी प्रशासनाने गणेशभक्तांना समुद्रावर गणेशमूर्ती विसर्जन करण्यावर बंदी घातली होती.

अधिकाधिक an

कारण्यासोबतच मुंबईसारख्या ठिकाणी

महापालिकेने ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्रेही उभारली होती. संकलित केलेल्या मृत्यांचे समुद्रात विसर्जन करणार असल्याचे पालिकेने यापूर्वीच जाहीर केले होते. धर्मशास्त्रानुसार गणेशम ूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यात करणे अपेक्षित असल्याने या मूर्तीसंकलन केंद्रांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जनही झाले; मात्र महापालिकेने संकलन केंद्रांवर किती मृर्त्या संकलित केल्या आणि त्या म ्रत्यांचे पुढे समुद्रात कोणत्या ठिकाणी

जाहीर नोटीस

दिवाणमान, स. न. २९ व ३६, ता. वसई, जि. पालघर, येथील दिवान मेन्शन – 1 को ऑप. हाऊ. सोसायटी लि. मधील फ्लॅट नं ए/304, 3 रा माळा, हा फ्लॅट श्री. संजय महादेव जाधव ह्यांच्या नावी आहे. सदर फ्लॅटचे मुळ शेअर सर्टिफीकेट नं. 35 हरवलेले आहे तसेच श्री. संजय महादेव जाधव हे आता मयत आहेत. त्यामुळे त्यांची पत्नी श्रीमती जयश्री संजय जाधव ह्यांनी डुप्लिकेट शेअर सर्टिफीकेट मिळण्यासाठी आणि सदर फ्लॅटचे शेअर सर्टिफीकेट स्वतःच्या एकटीच्या नावी करण्यासाठी सोसायटी कार्यालयात अर्ज केलेला आहे. म्हणून मालकी हक्क निर्विवाद करुन डुप्लिकेट शेअर सर्टिफीकेट देण्यासाँठी व शेअर सर्टिफीकेट श्रीमती जयश्री संजय जाधव ह्यांच्या एकटीच्या नावी करण्यासाठी हरकती मागवित आहोत. तरी सदर फ्लॅटमध्ये कोणाही इसम वा संस्थांचे कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 14 दिवसांच्या आत आमच्या मथरा बंगल हनुमान मंदीर हॉल जवळ, यादव पाटील मार्ग, दिवाणमान, वसई रोड (प.), जि. पालघर, 401202, ह्या पत्यावर लेखी पुराव्यासहीत कळवावे, कोणाचेही, कोणत्याही प्रकारे अधिकार नाहीत असे समजून पुढील व्यवहार केले वकील श्री. दयानंद कमळाकर मानकर विसर्जन केले तसेच पालिकेच्या कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आलेल्या मृत्यांचेही पुढे काय केले याविषयी कोणतीच माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. गणेशोत्सव हा गणेश भक्तांचा श्रद्धेचा

विषय आहे. घरी श्रद्धेने पुजलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या म ूर्तीचे पुढे काय झाले हे सुद्धा भक्तांना कळणे आवश्यक असल्याने शहरांतील पालिका प्रशासनाने याबाबतची माहिती जाहीर करून भक्तांना आश्वस्त करायला हवे ! - नरेश घरत, चेंब्रर

गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेड

सीआयएन : एल ७४९९९एम एच १९९३ पीएलसी ०७४१६७ नोंदणीकृत कार्यालय : ३ रा मजला, इंडस्ट्रिअल अश्युरन्स बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०

२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि माहिती

। **नोटीसद्वारे** कळविण्यात येते की, गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेड या कंपनीची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.०० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद केन्द्राप्रमाणे विषयांत्रम, विरुद्धीओ कॉन्करनियां / अन्य मान्यताप्रास कुक्शाच्य माघ्यमे यांच्या माध्यमातृत सामान् परिपक्त क्रमांक १४/२०२०, १४/२०२० आणि २० / २०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, आणि परिपक्त दिनांकीत १ ए एप्रिल २०२०, दिनांकीत ५ मे २०२० जी कॉपॉरेट व्यवहार मंत्रात्तय यांनी जारी केली आहेत (एमसीए परिपन्नक) कंपनं कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि सेबी (लिस्टिं आव्हिनोशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) नियम २०१५ अनुसार घेण्यात येणार आहे. कंपनी कावदा २०१३ चे कल्पा १०१ अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या कोरम निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल.

वार्षिक अहवालाचे निर्गमन • कंपनीच्या सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०१९- २० साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल आणि वार्षि र्विसाधारण सभेची सूचना ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि किंवा शेअर ट्रान्स्फर एजंट्स यांच्याकरं तिक्वा संबंधित डिपांश्विरी पार्टीमिप्टस (डीपी) यांच्याकडे नीटपीकृत आहेत अशा समासदाना, एमसीए परिपत्रके सेक्वा सेक्वा परिपत्रक क्रमांक सेवी / सीएफडी / सीएमडी १/ सीआयआर / पी / २०२०/ ७९ दिनांकीत १२ मे २०२० जे सेवी यांनी जारी केले आहे त्या अनुसार ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येणार आहे. कंपनीचा वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कॅपनीचे संकेतस्थळ <u>www.gvilco.com</u> तसेच स्टॉक एक्स्चेंज उदा बीएसई लिमिटेड यांच . वंकेतस्थळावर उपलब्धे करून देण्यात येईल.

१. ई-मेल तपशील नोंदणीकत / नतनीकत करण्याची प्रक्रिया :

ज्या समासदांकडे कंपनीचे समाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या समासदांनी आपले ई-मेल तपशील अद्या नोंदणीकृत / नूतनीकृत करून घेतलेले नाहीत, अशा सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी पूर्वा शेरजिस्ट्री (इंडिया आपकरेंट लिमिटेंड यांच्याकडे <u>http://www.purvashare.com / email - and - phone - updation / यां</u> अपकरेंट लिमिटेंड यांच्याकडे <u>http://www.purvashare.com / email - and - phone - updation</u> / या लिंक्व क्लिक करून कंपनीचे नाव गुंड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेड सिलेक्ट करावे आणि इ मेल तपशील नॉदणीकरणासाठी दिलेल तपशील पूर्ण करावा. कंपनीच्या ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमटेरिअलाईझ स्वरूपात आहेत, ज्या सभासदांन आपले ई-मेल तपशील अद्याप नॉटणीकृत / नृतनीकृत करून घेलेलेले नाहीत, अशा सभासदांना विनंती करण्यात येंट की, त्यांनी आपल्या डीपी यांच्याकडे आपले ई-मेल तपशील नॉदणीकृत / नृतनीकृत करून घ्यावेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हिदीओ कॉन्फरनिरंग/अन्य मान्यतापाप टकशाव्य माध्यमे यांच्या माध्यमातन उपस्थि राष्ट्रण्यासाठी सूचना तसेच इ मतदान करण्याची प्रक्रिया चांचा तराशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्तादाने नहर प्रकृष्णयात आला आहे. ई-मतदान फ्रांक्येचा अवलंब करून मतदानाचा हक बजावण्यासाठी लॉग इन क्रेडियावस्त्वा तराशील वसीलप्रमाणे नमूद प्रक्रियेचा अवलंब करून ई-मेल तराशील तॉदणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई-मेलचा माध्यमातून पाठविण्यात येहेल. च्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमटेरीअलाईझ नाजनापुर निर्धान प्रसार ने प्रतिप्रिक्त कराने एति प्रतिप्रति के स्वाप्ति के प्रतिप्रति क्षेत्र किया किया किया संस्थात आहेत ज्या समासदानी आपले ई-मेल तपशील कंपनी / आरटीए किया संबंधित डिपाड़िस्टी पार्टीसिस्टस (डिपी यांच्याकडे अद्याप नोंदणीकृत / नृतनीकृत करून घेतलेले नाहीत अशा सभासदांसाठी सविस्तर प्रक्रिया सूचनेत नमू करण्यात आली आहे.

कंपनीच्या समामद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर २०२० ते सोमवार दिनांक सप्टेंबर २०२० या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

जर आपल्याला सभादांचे ई-मेल तपशील नोंदणीकृत / नूतनीकृत करून घेण्यासंदर्भात कोणतीही शंका असल्यास त अपम पूर्वा शेरजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्याशी <u>supportpurvashare.com</u> या पत्यावर ई-मेलद्वा तंपर्क साधू शकता

कंपनी कायदा २०१३ कलम १०८ आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम अनुसार त्यासह वाचा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन औंड डिस्क्लोजर रिकायरमेंट) नियम २०१५ चा नियम ४४ (१) अनुसार कट ऑफ तारीख दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोज़ी ज्या सभासदूंकडे कंपनीचे समभाग आहेत, अशा सभासदूंना कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण समेत येणाऱ्या वेषयांवर ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावता यावा यासाठी कंपनी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कंपन कायदा २०१३ मधील तरतुदी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे

दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेला शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२० (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० वाजता) प्रारं न्तरचारा वहरा जाना ने प्रकार प्रचार प्रचार है। वाजा) समाप्त करण्यात वेईल. या कालावधीत कंपनीचे समाप्तद वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूर केलेल्या विषयांच दूरस्थ ई-मतदान सुविधेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजाबू शकतात. आपल्या सभासदाना मतदानाचा हक्क बजावर यावा यासाठी कंपनी दूरस्थ ई-मतदान पद्धती तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी ई-मतदान सुविधा उपलब्ध करू

२५ जाल. केनळ असे सभासद जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य दृकश्राच्य माध्यमे यांच्याद्वारे उपस्थित असतील आणि त्यांनी सभेपूर्वी दुस्ध्य ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत सीडीएसएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यास पात्र असतील. ई-मतदान प्रतिकेदिस्पति आप्लाबाला कोणतीही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण <u>www.evotingindia.com</u> ई-सतदान प्रतिकेदस्पति आप्लाबाला कोणतीही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण <u>www.evotingindia.com</u> संकेतस्थळावर हेल्प सेक्शनमध्ये असलेल्या सभासदांकरिता ई-चोटिंग युजर मॅन्युअल मधील फ्रिकेंटली आस्वड केश्चनसचा संद यावा किंवा <u>helpdesk.evotingcdslindia.com</u> या पत्त्यावर ई-मेलद्वारे संपर्क साधावा.

राजश्री पॉलीपॅक लिमिटेड

सीआयएन: एल२५२०९एमएच२०११पीएलसी२२३०८९

नोंदणीकत कार्यालय: लोधा सुप्रिमस, युनिट क्र.५०३-५०४, ५वा मजला, रोड क्र.२२, किसन

गर, न्यु पाँसपोर्ट ऑफिसजवळ, वागळे इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४. **दर.:**९१-२२-२५८१८२००

फॅक्स:९१-२२-२५८१८२५०, वेबसाईट:www.rajshreepolypack.com,

ई-मेल:cosec@rajshreepolypack.com

कंपनीच्या ९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा. एजीएम सूचने नमुद विषयावर विमर्ष करण्याकरित

कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी (कायदा) भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचित

महकार मंत्रालयादरे (एमसीए) दारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क १४/२०२० दि ८ एपिल - २०२०

सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल. २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२

दे.५ मे. २०२० (एमसीए परिपत्रके) आणि सेबी (सर्व आवश्यक परिपत्रके) नसार व्हिडीओ कॉन्फरन्सी

. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९–२० करिता कंपनीचे वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल

कंपनी/डिपॉझेटरी सहभागीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी जसे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेत

भाहेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल अद्यापी नोंद नाहीत अशा सदस्यांर्न

सदस्यांनी व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएमम

रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्याची सविस्तर प्रक्रिया सदस्यांकरिता (ज्य

सदस्यांचे ई-मेल कंपनी/डीपी/आरटीएकडे नोंद नाहीत यांच्यासह) सूचनेत नमृद केलेली आहे. सदर

जाहीरात कंपनीच्या <u>www.rajshreepolypack.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या

सही/-संदीप पवा

रिषीरूप लिमिटेड सीआयएन : L25200MH1984PLC034093

नोंदणीकृत कार्यालय : डब्ल्यू ७५ ए व डब्ल्यू ७६ ए एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, सातपूर, नाशिक – ४२२ ००७ ई-मेल: investor@rishiroop.com वेबसाइट: www.rishiroop.in

दूर. : + ९१ २२ ४०९५२००० + ९१ ०२५३ २३५००४२ फॅक्स : + ९१ २२ २२८७२७९६

३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, रिषीरूप लिमिटेड (''कंपनी'') ची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. २८.०९.२०२० रोजी स. ११.०० वाजता एजीएमची सचना दि. २९.०६.२०२० मध्ये विहित विषयांव त्रचारविनिमय करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यमातुन आयोजित करण्यात येत आहे.

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२० व २०/२०२ अनुक्रमे दि. ०८.०४.२०२०, १३.०४.२०२० व ०५.०५.२०२० तसेच भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळाद्वारे गरी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२ (एकत्रितरीत्या परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांच्या अनुषंगाने च्या सभासदांचे ई-मेल पत्ते रजिस्ट्रार व ट्रान्सप एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा सर्व सभासदांना वित्तीय वर्ष २०१९-२० करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल दि. ०१.९.२०२० रोजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आला आहे एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.rishiroop.in</u> बीएसई वेबसाइट <u>www</u> <u>bseindia.com</u> वरही उपलब्ध आहे. कंपन्या कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी व वरील परिपत्रकांच्य अनुपालनांतर्गत कंपनीची ३५ वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

ई-मतदान : कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम ०९४ चे नियम २०, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियम ४४ तसेच आयसीएसआयद्वारे जारी सर्वसाधारण सभांवरील सेक्रेटरियल निकष (एसएस २) (प्रत्येकी चे-ळोचेळी सुधारित) यांच्या अनुषंगाने कंपनी आपल्या सभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड प्रतिकार पुतारित । सीडीएसएल)द्वारे उपलब्ध ई-मतदान सेवाच्या माध्यात्तृत एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिवत अन्य ठिकाणाट् (परोक्ष ईमतदान) ३५ व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्याची

सर्व सभासदांना सूचित करण्यात येत आहे की :

१. ३५ व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मत देता येईल.

- परोक्ष ई-मतदान गरुवार, दि. २४.०९.२०२० रोजी स. ९.०० वाजता सरू होईल व रविवार, दि २७.०९.२०२० रोजी सायं. ५.०० वाजता संपेल. तत्पश्चात परोक्ष ई-मतदान अकार्यरत करण्यात येईल सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही.
- एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मत देण्यासाठी पात्रतेच्या निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम तारीर दि. २१.०९.२०२० अशी आहे.
- निर्धारित अंतिम तारीख (अर्थात दि. २१.०९.२०२०) रोजीनुसार कंपनीचे भागधारक असलेले (कागदोपत्री वा डीमॅट स्वरूपातील) सभासद केवळ परोक्ष ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राह शकतील परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.
- एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची . सभासद बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २१.०९.२०२० रोजीनुसार भागधारव असल्यास सदर व्यक्ती ३५ व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>http://</u> www.rishiroop.in/investors/annual-reports वर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया मेटेड (सीडीएसएल)ची वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर पाहू शकतील. एजीएमच्या सूचनेत विहित प्रक्रियेचे पालन करून सदर सभासद परोक्ष ई-मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजाव
- सभासद त्यांचा परोक्ष ई-मतदान लॉग इन अर्हतांचा वापर करून सीडीएसएलद्वारे www.evotingindia
- व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्षई-मतदानाद्वारे आपले मत न दिलेले सभासद त्यांना तसे करण्यापासून प्रतिबंध नसल्यास, एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या
- परोक्ष ई-मतदान तसेच व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिताची विस्तृ प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.
- टेक्नॉलॉजी वापरासंदर्भात काही शंका असल्यास तुम्ही <u>www.evotingindia.com</u> च्या <u>help section</u> अंतर्गत उपलब्ध <u>Frequently Asked Questions (FAQs)</u> व <u>e-voting user manual</u> वाचावे किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे ई-मेल लिहावा किंवा हेल्पलाइन क्र. किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> १८००२२५५३३ वर संपर्क साधावा
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींसंदर्भात सभासदांनी पुढील ठिकाणी संपर्क साधावा : श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि., ए विंग, ५ वा मजला, मॅरेथॉन पयुच्युरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पू.) मंबई - ४०० ०१३. संपर्के क्र. १८००२२५५३३. ई-मेल

गदोपत्री स्वरूपात भागधारक असलेले व कंपनीकडे आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसलेल्या सभासदांन ३५ व्या एजीएममध्ये विहित प्रक्रियेचे पालन करून ई-मतदानासाठीची लॉग इन अर्हता प्राप्त करता येईल धारकांना कंपनीकडे त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या (डीमॅट शेअर्ससंदर्भात) वा त्यांच्या आरटीए एजंट - मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (कागदोपत्री शेअर्ससंदर्भात)यांच्या माध्यमातन त्यांचे ई–मेल परे

बुक क्लोजर : कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन, २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत् याद्वारे सूचना देण्यात् येत् आहे की, एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स दि. २१.०९.२०२० ते दि. २८.०९.२०२० दरम्यान (दोन्ही दिवस

ॲग्नेलो ए. फर्नांडीस

ठिकाण : मुंबई

दि. ०१.०९.२०२०

ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड

CIN: L33125MH1989PLC051910 **नोंद. कार्यालयः** के-५६, एमआयडीसी, तारापूर औद्योगिक क्षेत्र, पालघर - ४०१५०६ ई मेलः auro@aurolabs.com वेबसाईटः www.aurolabs.com; दूरध्वनी क्र.: ०२२-६६६३५४५६

भागधारकांना सूचना

याद्वारे सुचना देण्यात येते की, ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३१ वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) सोमवार, दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ११ वाजता एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामकाजाचे काम करण्याकरिता व्हिडीयो कॉन्फरान्सिंग (व्हीसी)/ इतर दुक-श्राव्य माध्यमांद्वारे घेण्यात येईल सध्याची कोविड-१९ जागतिक महामारी लक्षात घेता, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या दिनांक ०८ एप्रिल, २०२० रोजीच्या परिपत्रक आणि दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजीच्या परिपत्रकांसह (एमसीए परिपत्रके) वाचावयाच्या दि. ०५ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार आणि दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या सेबी परिपत्रकानुसार सदस्यांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय व्हीसौ/ओएव्हीएम द्वारे एजीएम घेण्यास मंजुरी दिली आहे ताबुसार, एमसीए परिपत्रकाचे आणि कंपनी कायदा, २०१३च्या संबंधित तरतुदींचे आणि सेबी (सुचिबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या संबंधित तस्तुदींचे पालन करताना कंपनीच्य सदस्यांची ३१ वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे घेण्यात येईल.

उपरोल्लेखित परिपत्रकांनुसार, ३१ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे/आरटीए आणि ठेवीदारांकडे नोंदणीकृत आहेत त्यांना कंपनीद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यत येतील. ३१ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता वार्षिक अहवालकंपनीची वेबसाईट (www.aurolabs.com) आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट (www.bseindia.com) वर लवकरच उपलब्ध होईल. ३१ व्या एजीएमला उपस्थित राहण्याची आणि रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान आणि ३१ व्या एजीएमला ई-मतदान करण्यी तपशीलवार प्रक्रिया ३१ व्या एजीएमच्य सुचनेमध्ये देण्यात आली आहे.

कंपनीकडे असलेल्या अद्ययावत माहितीनुसार, खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल

१. प्रत्यक्ष स्वरुपात भाग धारणा केलेल्या आणि कंपनी/आरटीए कडे ईमेल पत्ते नोंदणीकृत नसलेल्या सदस्यांनी www.purvashare.com येथे ड्रॉप बॉक्समधून कंपनीचे नाव निवडणे, फोलियो क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक आणि पॅन कार्डचा फोटो पीडीएफ किंवा जेपीईजी स्वरूपात (१ एमबी पर्यंत) अपलोड करून, त्यांचा ईमेल पत्ता जान' वर्ष काड्या कार्त विद्याचार । नोंदणीकृत करावा. प्रत्यक्ष स्वरुपात भाग धारणा करणाऱ्या सदस्यांकरिता बँक तपशील नोंदणीकरण करणा सुविधा www.purvashare.com येथे बँक खाते क., बँकेचे नाव, आयएफएससी कोड यांसारखे तपशील सादर न्न तसेच योग्यरित्या साक्षांकित विनंत पत्रासह स्वयं-साक्षांकित रद्द केलेल्या धनादेशाचे पान पीडीएफ किंव जेपीईजी स्वरुपात (१ एमबी) अपलोड करावे. २.डीमॅट स्वरुपात भाग धारणा करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या संबंधित

डीपॉझिटरी पॉर्टिसिपन्टकडे नोंदणीकृत करावे. तसेच सदस्य www.purvashare.com येथे डीपीडी/वलायंट आयडी, भाणधारकाचे नाव, पॅन, मोबाईल क्र., ईमेल आयडी यांसारस्री माहिती प्रदान करून त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीएकडे तात्पुरते नोंदवू शकतात. असे स्पष्ट करण्यात येते की, ई-मेल पत्याचे कायमस्वरूपी नोंदणीकरण करण्याकरिता, सदस्यांनी ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे नोंदणीकृत करावे.

ठिकाणः मुंबई दिनांकः ऑगस्ट ३१, २०२०

शरत देवरा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएनः ००२३०७८४)

संचालक मंडळाच्या आदेशान्व

राजश्री पॉलीपॅक लिमिटेडकरित

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

मिताली राजेंद्र शाह

ठिकाण: ठाणे

दिनांक: ०१.०९.२०२०

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड Where the best is yet to come

सीआयएन क्र.: एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.४७, ऑपस सेंटर, २रा मजला, तुंगा पॅराडाईज हॉटेलच्या समोर, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दूर: ४०९८२२२२/०००२ फॅक्स क्र.:२८३५६५५९

ई-मेल: investor@technocraftgroup.com वेबसाईट: www.technocraftgroup.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, नमुद कल्या व्यातास्त							
		एकमेव			एकत्रित			
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
क्र.		३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9७८८०.९०	२९९५६.७४	99८98८.9३	२७४६०.३२	३५०१०.५५	9३५9८9.६२	
₹.	विशेष साधारण बाबपूर्व) अखंडीते कार्यचलनातून	३१६०.६५	३१४८.०१	9२६२५.9३	४६९१.४५	४०६२.१२	94६0९.84	
₹.	विशेष साधारण बाबनंतर) अखंडीत कार्यचलनातून	२५२२.११	१९८०.६६	९९६७.२०	३८५८. ४५	२६४९.८९	92398.08	
8.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून	(908.00)	३५०.९५	40८.90	(908.00)	३५०.९५	40८.90	
4.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) खंडीत कार्यचलनातून	(६६७.०६)	३५०.९५	309.98	(६६७.०६)	३५०.९५	३०१.९४	
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	9८४७.९५	२३१८.८१	90282.90	२८६०.३६	२९८७.६८	92038.99	
0.	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	२४४६.१७	२४४६.१७	२४४६.१७	२४४६.१७	२४४६.१७	२४४६.१७	
८.	लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार राखीव	-	-	८२८०९.१८	-	-	९१९८२.५४	
٩.	उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/ – प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमिकृत	90.39	۷.۹0	४०.७५	94.30	90.38	४८.९६	
	उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/- प्रत्येकी) (खंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमिकृत	(२.७३)	9.83	9.23	(२.७३)	9.83	9.23	
99	उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनातून) मूळ व सौमिकृत	0.4८	9.43	४१.९८	92.40	99.८२	५०.१९	

टिप:

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३१.०८.२०२०

- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वार्षिक/त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वरील अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ३१ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

शरद कुमार सराप (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) (डीआयएन: ०००३५८४३)

व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

ारटीए) कडे वरील आवश्यक परि

ाहभागी होण्याची सविस्तर माहिती सूचनेत नमृद आहे.

www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

यांचे डीपीकडे नोंद करून घ्यावेत.

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता संचालक व सीएफओ

बिला प्रिसीशन टेक्नॉलॉजीज लिमिटेड -नोंदंणीकृत कार्यालय : २३, बिर्ला मेन्शन क्र .२, १ला मजला, डीडी साठे मार्ग, प्रार्थना समाज, मुंबई-४००००४. दू. क्र.:९१ ०२२ २३८२५०६०, वेबसाईट:www.birlaprecision.com, ई-मेल:info@birlaprecision.com

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन: L51109MH1982PLC319008 वेबसाइट : www.authum.com, ई-मेल : authuminvest@gmail.com, दूरख्यती : ०३३-४००६८२९६, ०२२-६७४७२१९७ नोंदणीकृत कार्यालय : ७०७, रेहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निस्मन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.

दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या

स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

१०.६१

(२०५.३७)

(२०५.३७)

(२०५.३७)

(3.66)

. दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समिती्दवारे पुनरावलोकन करण्यात आ

असून त्याच दिवशी लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन व शिफारशीपश्चात संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ३१.०८.२०२० रोजी आयोजित सभेत

आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या विस्तत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइ.

जाराच्या तिमारा विधाय निष्कर्वाच्या विस्तृत आरख्या विदास जार जार । तिमारा विधाय निष्कर्वाय संस्तृत आरख्य स्टाक www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.authum.com वर उपलब्ध आहे. कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद १३३ सहवाचन कंपन्या (भारतीय लेखा मानके) सुधारणा

नियम, २०१६ द्वारे सुधारित कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ तसेच भारतात सर्वसाधारणपणे लागू लेखा धोरणांअंतर्गत तयार करण्यात आले

. एण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्या

तिमाहीअखेर

32.03.2020

(१९७.९८)

(६०९.१२

(६०९.१२

(६०९.१२

(२४,८३६.५९

११५२.८

(۲۶.)

वर्षअखेर

38.03.2020

(१०५२.२०)

(१५२८.९४)

(१५२८.९४)

(१५२८.९४)

(२५,९२८.५५)

8842.68

(१३.२७)

३०.०६.२०१९

(६७८.२८)

(६९९.५६)

(६९९.५६)

(६९९.५६)

(६.०७)

सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल. २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क.१५ २०२० दि.९३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० (ओवश्यक परिपत्रके) नुसा

वेषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. ३३व्या एजीएममध्ये सहभागी होण्याची आणि रिमोट ई–वोटिंगने सहभागी होण्याची किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याची प्रक्रिया सूचनेत नमुद आहे.

सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपात पाठविण्यात येतील. सदर दस्तावेज कंपनीच्या www.birlaprecision.com, स्टॉक रक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्य www.evotingindia.com वेबसाईटवर, रिमोट ई-वोटिंग सुविधा व एजीएम दरम्यान ई-वोटिंग सेवा देण्यास नियुक्त संस्थेच्या वेबसाईटवर

फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशी cs@birlaprecision.com मेलवर पाठवावे. डिमॅट भागधारणा डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशीर cs@birlaprecision.com मेलवर पाठवावे.

गगधारकांनी कंपनीचे भागहस्तांतर प्रतिनिधी केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे फोलिओ क्रमांक/डीपी आयडी-क्लायं आयडी टेऊन नोंटणीकत कार्यालय कार्वी सेलेनियम टॉवर बी. प्लॉट क्र.३१ व ३२. फायनान्शियल डिस्टीक्ट, गचीबोवली, नानकरामगृड गेरेलींगमपल्ली, हैदराबाद-५०००३२ कडे कळवावे किंवा <u>kfinkart.support@kfintech.com</u> वर ई-मेल करावा.

वेदांत बिल

दिनांक : ३१.०८.२०२०

परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

कालावधीकरिता (कर पूर्व, अपवादात्मक व/िकंवा अपवादात्मक बाबीपूर्व) निव्वळ नफा /(तोटा)

करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/किंवा

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (करपश्चात कालावधीकरिताचा नफा/(तोटा) व अन्य

तर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)

उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)

दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)

. मूलभूत

२. सौम्यीकृत

करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/किंवा अपवादात्म

कॉर्पोरेट आयडेन्टी क्र.(सीआयएन): एल२९२२०एमएच१९८६पीएलसी०४१२१४ आयएसओ ९००१:२००० व आयएसओ१४००१:२००४ कंपनी ३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम मार्फत होणार आहे.

वार्षिक अहवाल २०१९-२० तसेच एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार कंपनी/डिपॉझिट

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

मंडळाच्या आदेशान्व बिर्ला प्रिसीशन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकरित

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

दिनांक : ३१.०८.२०२०

कंपनीची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी द.३.००वा. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम सुचनेत नमु